

खाजगी क्षेत्रातील जमीन सिंचन व इतर प्रकल्पांसाठी खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पध्दतीने घेणेबाबत .

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग,  
शासन निर्णय शुद्धिपत्रक क्रमांक:-संकीर्ण-०३/२०१५/प्र.क्र.३४/अ-२  
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,  
मंत्रालय, मुंबई  
दिनांक:- २१ सप्टेंबर, २०१६

वाचा :- शासन निर्णय, समक्रमांक दिनांक १२ मे, २०१५ व ३० सप्टेंबर, २०१५.

### शुद्धिपत्रक:

खाजगी क्षेत्रातील जमीन सिंचन व इतर प्रकल्पांसाठी खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पध्दतीने घेण्याच्या अनुषंगाने शासन निर्णय दि.१२.५.२०१५ व सुधारणा शासन निर्णय दि.३०.९.२०१५ हे निर्गमित करण्यात आलेले आहेत. तथापि, मूळ शासन निर्णयामध्ये मुख्य कालवे व वितरीका यासाठी जमीन थेट खरेदीने घेण्याबाबत नमूद असून त्याप्रमाणे उल्लेख सुधारणा शासन निर्णयात करण्यात आलेला नाही, त्यामुळे संबंधित बाबीसाठी जमीनी थेट खरेदीने घेण्यासंदर्भात अडचणी येत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणण्यात आली आहे. यांचा सर्वकष विचार करून त्याप्रमाणेची सुधारणा दि.३०.९.२०१५ रोजीच्या शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे करण्यात येत आहे :-

“अपूर्ण प्रकल्पासाठी” या मथळ्याखालील अनु.क्र.२) अ) मधील “पुनर्वसनाकरिता” यानंतर “तसेच मुख्य कालवे व वितरीका यासाठी” असा मजकूर समाविष्ट करण्यात येत आहे.

याव्यतिरिक्त संदर्भाधीन शासन निर्णयांमधील नमूद मजकूरामध्ये कोणताही बदल नाही. सदर शुद्धिपत्रक हे वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक २०९/व्यय-९, दि.२१.०७.२०१६ रोजी प्राप्त झालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन शुद्धिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्र.२०१६०९२११४५७०६४५१९ असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(सु.कि.गावडे)

महाराष्ट्र शासनाचे सह सचिव

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव ,राजभवन ,मुंबई
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव ,मुख्यमंत्री सचिवालय ,मुंबई
३. मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव ,मंत्रालय ,मुंबई
४. मा.मंत्री(वित्त व वने) यांचे खाजगी सचिव ,मंत्रालय ,मुंबई
५. मा.मंत्री (जलसंपदा) यांचे खाजगी सचिव ,मंत्रालय ,मुंबई
६. सर्व मा.मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव ,मंत्रालय ,मुंबई
७. मा.मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहायक ,मंत्रालय ,मुंबई
८. सर्व अपर मुख्य सचिव /प्रधान सचिव/ सचिव यांचे स्वीय सहायक ,मंत्रालय ,मुंबई
९. अपर मुख्य सचिव (वित्त) यांचे स्वीय सहायक ,वित्त विभाग ,मंत्रालय ,मुंबई
१०. प्रधान सचिव (नियोजन) यांचे स्वीय सहायक ,नियोजन विभाग ,मंत्रालय ,मुंबई
११. प्रधान सचिव (जलसंपदा)यांचे स्वीय सहायक ,जलसंपदा विभाग ,मंत्रालय ,मुंबई
१२. प्रधान सचिव (महसूल) यांचे स्वीय सहायक ,महसूल व वन विभाग , मंत्रालय ,मुंबई
१३. सचिव (वने) यांचे स्वीय सहायक ,महसूल व वन विभाग ,मंत्रालय ,मुंबई
१४. सचिव (मदत व पुनर्वसन) यांचे स्वीय सहायक ,महसूल व वन विभाग ,मंत्रालय ,मुंबई
१५. सर्व विभागीय आयुक्त
१६. सर्व जिल्हाधिकारी
१७. संचालक, नगर रचना ,पुणे
१८. सर्व अधिक्षक अभियंता, (सार्वजनिक बांधकाम / जलसंपदा)
१९. सर्व जिल्हा सरकारी वकील
२०. निवडनस्ती (अ-२)